

आवृत्ती 1.0 SP		मापदंड		स्टार कॉम्प्रेसीव इन्शुरन्स पॉलिसी SHAHLIP22028V072122							
	पॉलिसी बदल	आजारपण आणि/किंवा अपघाती दुखापत यामुळे रूग्णालयात भरती होण्याचा खर्च सुरक्षित									
	सुरक्षेचा प्रकार	व्यक्तीगत आणि फ्लोटर (कुटूंब - 2 प्रौढ + 3 अवलंबीत मुले)									
	प्रवेशाची वयोमर्यादा	प्रौढांसाठी: 18 वर्षे – 65 वर्षे अवलंबीत मुलांसाठी: 91 दिवस ते 25 वर्षे									
	मध्यावधी समावेश	नवविवाहीत जोडीदार आणि नवजात बालक यांसाठी अतिरीक्त विमाहफता भरल्यावर उपलब्ध (विवाह/जन्मदिनांक यांच्या दिनांकापासून 60 दिवसांच्या आत विवाह/जन्म झाल्याची सूचना द्यायला हवी)									
	सह-देयक	विमाधारकाचे वय 61 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त असल्यास 10% सह-देय लागू									
	नूतनीकरण	आजीवन									
	पॉलिसी अवधि	एक वर्ष, दोन वर्षे आणि तीन वर्षे									
	पॉलिसी पूर्व वैद्यकीय तपासणी	आवश्यक नाही									
	विमा रक्कम पर्याय (लाखांमध्ये रक्कम)	5	7.5	10	15	20	25	50	75	100	
	भरती होणे - खोली भाडे	खाजगी सिंगल एसी खोली (वास्तव)									
	ICU, डॉक्टरचा खर्च, चाचण्या, औषध	समाविष्ट (वास्तवखर्च)									
	रस्ता रुग्णवाहिका शुल्क	समाविष्ट (वास्तवखर्च) (i) रूग्णालयात जाण्याच्या वाहतूकीसाठी (ii) एका रूग्णालयातून दुसऱ्या रूग्णालयात (iii) रूग्णालयातून घरी जाणे									
	भरती होण्याच्या आधी आणि नंतर	60 दिवस आणि 90 दिवस (वास्तव)									
	अवयव दानाचा खर्च	समाविष्ट (वास्तवखर्च) ज्या जटिलतांसाठी (असल्यास) रेडो शस्त्रक्रिया/ICU प्रवेश आवश्यक असेल त्यासाठी मुलभूत SI पर्यंत अतिरीक्त SI									
	डे केयर प्रक्रिया	सर्व डे केयर प्रक्रिया सुरक्षित आहे (वास्तव)									
	रूग्णालयात निवासी असणे	समाविष्ट (वास्तवखर्च) तीन दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी सुरक्षित									
	एयर रुग्णवाहिका	प्रत्येक वेळी भरती होण्यासाठी रू. 2,50,000 पर्यंत आणि प्रत्येक पॉलिसी वर्षाप्रमाणे अधिकतम रू.5,00,000 पर्यंत सुरक्षित									
	स्टार वेलनेस प्रोग्राम विमाधारकाचे वय 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास उपलब्ध	“स्टार पॉवर” आणि कस्टमर पोर्टल (रिटेल) या आमच्या मोबाईल ऍपमध्ये वेलनेस प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे. विमाधारक रिवाईड पॉइंट्स कमावू शकतात आणि नोंदणी करून आणि वेलनेस ध्येय प्राप्त करून नूतनीकरण विमाहफत्यावर 10% पर्यंत सूट मिळवू शकतात. तपशीलासाठी, पॉलिसी शब्दरचना/माहितीपत्रकाचा संदर्भ घ्या.									
	विमा रक्कम पर्याय (लाखांमध्ये)	5	7.5	10	15	20	25	50	75	100	
	अपघाती मृत्यू आणि PTB	5	7.5	10	15	20	25	50	75	100	
		अवलंबीत मुले आणि 70 वर्षांच्या वरील व्यक्तींसाठी सुरक्षा केवळ 10 लाखांपर्यंत उपलब्ध आहे.									
	बेरिएट्रिक शस्त्रक्रिया (प्रतिक्षा कालावधी 36 महिने)	2,50,000	2,50,000	2,50,000	2,50,000	5,00,000	5,00,000	5,00,000	5,00,000	5,00,000	
	आयुष उपचार (आयुर्वेद, युनानी, सिद्ध आणि होमियोपॅथी यांसाठी)	15,000	15,000	15,000	15,000	20,000	20,000	30,000	30,000	30,000	
	प्रसूती खर्च, (प्रतिक्षा कालावधी 24 महिने) आणि नवजात सुरक्षा	सामान्य	15,000	25,000	30,000	30,000	30,000	50,000	50,000	50,000	
		सिझेरियन	20,000	40,000	50,000	50,000	50,000	50,000	1,00,000	1,00,000	
		नवजात बालकाची सुरक्षा	1,00,000	1,00,000	1,00,000	1,00,000	1,00,000	1,00,000	2,00,000	2,00,000	
		नवजात बालकाचे लसीकरण	5,000	5,000	5,000	5,000	5,000	5,000	10,000	10,000	
	OP दंत/ऑर्थोलेमिक उपचार संबंधित उपचार (प्रत्येक 3 पॉलिसी वर्षांच्या अंतरानंतर)	5,000	5,000	10,000	10,000	10,000	10,000	15,000	15,000	15,000	
	आरोग्य तपासणी लाभ (रू.) (दावा मुक्त वर्षासाठी)	2,000	2,500	3,000	4,000	4,500	4,500	5,000	5,000	5,000	
	बाह्य रूग्ण सल्ला (रू.) (300 रूपयांपर्यंत सल्ल्याची मर्यादा)	1,200	1,500	2,100	2,400	3,000	3,300	5,000	5,000	5,000	
	रूग्णालय रोख लाभ (रू.) (प्रवेशाप्रमाणे 7 दिवस, पॉलिसी वर्षात 120 दिवस)	500	750	750	1,000	1,000	1,500	2,500	2,500	2,500	
	विना दावा बोनस (मुलभूत SI च्या 100% पर्यंत)	50% + 50%	100%	100%	100%	100%	100%	100%	100%	100%	
	आपोआप पूर्ववत होणे (100% पर्यंत, प्रत्येक पॉलिसी वर्षात एकदा)	आजारपण/विकार ज्यांसाठी पॉलिसी वर्षादरम्यान दावा/दावे आधीच केलेला/केलेले आहे त्यांसाठी वापर केला जाऊ शकतो.									
	आधुनिक उपचार	विमा रकमेच्या आधारे मर्यादा वेगळ्या असतात, पुढील तपशीलासाठी पॉलिसी शब्दरचनेचा संदर्भ घ्या									
	विमाहफता पर्याय	त्रैमासिक/अर्ध-वार्षिक/वार्षिक. विमाहफता वार्षिक, दोन वर्षातून एकदा आणि तीन वर्षातून एकदा भरला जाऊ शकतो.									
पर्यायी सुरक्षा											
	PED प्रतिक्षा कालावधी परत खरेदी करा	36 महिन्यांपासून 12 महिन्यांपर्यंत PED/s प्रतिक्षा कालावधी कमी करेल हा पर्याय ही स्टार कॉम्प्रेसीव इन्शुरन्स पॉलिसी पहिल्यांदाच खरेदी करणाऱ्यांसाठी फक्त उपलब्ध आहे. चल विमापत्राच्या उदाहरणात, ही कपात फक्त त्या व्यक्तीसाठी लागू आहे ज्यांनी या सुविधेची निवड केली आहे. हा पर्याय नूतनीकरण/स्थलांतरित/पोर्ट केलेली पॉलिसीसाठी उपलब्ध नाही.									
प्रतिक्षा कालावधी											
	सुरुवातीचा प्रतिक्षा कालावधी	सर्व आजारपणांसाठी 30 दिवस (अपघाता व्यतिरीक्त)									
	विशीष्ट विकारांसाठी	2 वर्षे									
	आधी असलेल्या विकारांसाठी	3 वर्षे									

* या कागदपत्रामध्ये दिलेली माहिती केवळ सूचक आहे. अटी आणि शर्तीबद्दल अधिक माहितीसाठी, कृपया विक्री निष्कर्ष काढण्याआधी पॉलिसी शब्दरचना वाचा.